

जल व भूमि व्यवस्थापन संस्थेतील शिक्षकवर्गीय
पदांचे सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
जलसंपदा विभाग,
शासन निर्णय क्र.इएसटी १००७/(२४६/२००७)/लाक्षेवि (आस्था)
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :-२९ मे २००८.

प्रस्तावना :-

राज्य शासनाने कृषि विभागाच्या, शा.नि. क्र.कृषिआ १००७/प्र.क्र.११/ ६अ, दि.३१/१०/२००७ अन्वये राज्यातील कृषि विद्यापीठामधील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्षे वरून ६० वर्षे केली आहे. तसेच राज्यातील पारंपारिक (बिगरकृषि) विद्यापीठातील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षांची आहे. त्या अनुषंगाने जलसंपदा विभागांतर्गत जल व भूमि व्यवस्थापन संस्थेतील शिक्षकवर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय ५८ वर्षे वरून ६० वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय


या अनुषंगाने शासनाने असा निर्णय घेतला आहे की, जल व भूमि व्यवस्थापन संस्था, औरंगाबाद यांनी मंजूर आकृतीबंधाप्रमाणे नियुक्ती केलेल्या/करण्यात यावयाच्या शिक्षकवर्गीय प्रवर्गातील पदांच्या सेवा निवृत्तीची वयोमर्यादा ५८ वर्षे ऐवजी ६० वर्षे करण्यात येत आहे. हा निर्णय शिक्षकवर्गीय परंतु प्रतिनियुक्तीवरील पदांना लागू राहणार नाही.

सदर शासन निर्णय निर्गमित झालेल्या दिनांकापासून अंमलात येईल.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २४७/०८ व्यय १२ दि. २८.५.२००८ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२९१३१२२०००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(दि. मा. सोनवलकर)
शासनाचे उप सचिव

प्रति,

मा.राज्यपाल यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री

मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य

महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल १ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई

महालेखापाल २ (लेखा परिक्षा / लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई

महासंचालक, वाल्मी, औरंगाबाद

सर्व कार्यकारी संचालक, जलसंपदा विभाग

सर्व मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

वित्त विभाग व्यय १२/सेवा ४, मंत्रालय, मुंबई

सर्व कक्ष अधिकारी, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई